

कै.भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो  
स्पर्धेच्या अनुदानामध्ये वाढ करण्याबाबत .

महाराष्ट्र शासन

शालेय शिक्षण व क्रीडा विभाग

शासन निर्णय क्रमांक:-क्रीस्पर्धा-११२१/प्र.क्र.३२/क्रीयुसे-२,

मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय विस्तार, मुंबई-४०० ०३२

दिनांक- १५ फेब्रुवारी, २०२३

**वाचा :-**

१. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीस्पर्धा-१००८/(प्र.क्र.२२ /०८)/  
क्रीयुसे-२, दि. २३ सप्टेंबर, २००८
२. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीस्पर्धा-१००९/(प्र.क्र.६६/०९)/  
क्रीयुसे-२, दि. ६ ऑगस्ट ,२००९
३. शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. क्रीस्पर्धा-२०११/(प्र.क्र.४५/११  
/क्रीयुसे-२, दि. ३ जानेवारी, २०१२.
४. आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, पुणे यांचे पत्र क्र. क्रीयुसे/कु.व्हॉ.खो.क./प्रस्ताव/  
२०-२१/का-४/७८७९, दि. १ मार्च, २०२१.

**प्रस्तावना -:**

राज्यातील खो-खो खेळाच्या खेळाडूंना राज्य स्पर्धेमध्ये खेळण्याची जास्तीत जास्त संधी प्राप्त व्हावी. तसेच त्यांना व क्रीडाप्रेमी प्रेक्षकांना दर्जेदार खेळाडूंचे कौशल्य खेळ पाहण्यास मिळावा यासाठी १९ वर्षाखालील मुले व मुलींसाठी प्रतिवर्षी राज्यस्तर खो-खो क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय दिनांक २३ सप्टेंबर २००९ रोजीच्या शासन निर्णय घेण्यात आलेला असून सदर स्पर्धा एकलव्य राज्यस्तर खो-खो क्रीडा स्पर्धा याऐवजी “कै.भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो क्रीडा स्पर्धा” या नावाने आयोजित करण्यास तसेच या स्पर्धेच्या नियमावलीस दि. ०६ ऑगस्ट २००९ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेली आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी शासन निर्णय दिनांक ०३ जानेवारी, २०१२ अन्वये ५०.०० लक्ष इतके अनुदान मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे.

३. सदर स्पर्धा आयोजनासाठीची अनुदान रक्कम २०१२ मध्ये ठरविली असून स्पर्धा आयोजनासंबंधातील विविध बाबींवरील खर्चात होणाऱ्या वाढ विचारात घेता या स्पर्धेच्या अनुदानात वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. आता शासनाने याबाबत खालीलप्रमाणे निर्णय घेतला आहे-:

**शासन निर्णय -:**

कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेच्या आयोजनासाठी देण्यात येणाऱ्या सध्याच्या प्रतिवर्ष रु. ५०.०० लक्ष या अनुदानामध्ये वाढ करून ते प्रतिवर्ष रु.७५.०० लक्ष एवढे करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. कै. भाई नेरूरकर चषक राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेसाठी सोबतच्या परिशिष्ट “अ” अनुसार बाबनिहाय खर्चास मान्यता देण्यात येत आहे.

३. सदर स्पर्धेच्या आयोजनासाठी शासनाच्या अन्य कोणत्याही योजनेतर्गत अथवा तरतुदीमधून (उदा. स्थानिक आमदार निधी, इत्यादी) निधी मंजूर झाल्यास आणि / किंवा खाजगी प्रायोजकामार्फत निधी मंजूर झाल्यास, शासनाकडून मंजूर अनुदान व अन्य स्रोतामधून प्राप्त निधी एकत्रित विचारात घेण्यात येईल. स्पर्धेच्या आयोजनासाठी या एकत्रित निधीपेक्षा प्रत्यक्षात कमी खर्च झाल्यास उर्वरित रक्कम शासनास परत करणे स्पर्धा आयोजकांना बंधनकारक राहिल. याबाबतची जबाबदारी आयुक्त, क्रीडा व युवक सेवा कार्यालयाची राहिल.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. अनौसं २३९ /व्यय-५, दि. २४.०२.२०२२ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक २०२३०२१४१९३५३०१२२१ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने सांक्षाकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्रोच राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(रामदास धुमाळ)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) मा.राज्यपाल यांचे सचिव
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ३) मा. उप मुख्यमंत्री यांचे सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ४) मा. मंत्री (क्रीडा व युवक कल्याण) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई.
- ५) मा. विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानसभा / विधानपरिषद, विधानभवन, मुंबई
- ६) मा. विधानसभा / विधानपरिषद सदस्य
- ७) प्रधान सचिव नियोजन विभाग मंत्रालय, मुंबई-३२.
- ८) प्रधान सचिव वित्त विभाग मंत्रालय, मुंबई-३२.
- ९) प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १०) आयुक्त, क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे.
- ११) महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- १२) महालेखापाल (लेखा व परिक्षा), महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर.
- १३) सर्व उपसंचालक, क्रीडा व युवकसेवा (संचालनालयामार्फत)
- १४) सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी (संचालनालयामार्फत)
- १५) जिल्हा कोषागार अधिकारी (सर्व)
- १६) ग्रंथपाल, विधीमंडळ ग्रंथालय, विधानभवन, मुंबई.
- १७) कक्ष अधिकारी (क्रीयुसे - १, क्रीयुसे -३)
- १८) निवडनस्ती, क्रीयुसे-२.

शासन निर्णय क्र. क्रीस्पर्धा ११२१/प्र. क्र.३२/क्रीयुसे-२, दि. १५.२.२०२३सोबतचे सहपत्र

परिशिष्ट अ

अक्र.	खर्चाची बाब	बाबीवरील खर्च
१.	<b>सहभागी संघ:-</b> वरिष्ठ गटातील १२ पुरुष व १२ महिला संघ, असे एकुण २४ संघ, १४ वर्षाखालील (किशोर/किशोरी) मुले ८ व मुली ८ संघ असे १६ संघ असे सर्व मिळून एकुण ४० संघ. प्रत्येक संघामध्ये १२ खेळाडू, १ मार्गदर्शक व १ व्यवस्थापक असा एकुण १४ व्यक्तींचा संघ. त्यानुसार ४८० खेळाडू, ४० मार्गदर्शक व ४० व्यवस्थापक अशा एकुण ५६० व्यक्ती. ( १४X४० = ५६० )	--
२.	सरपंच, पंच, अधिकारी व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांची संख्या एकुण १००.	--
३.	स्पर्धेचा कालावधी एकुण ५ दिवस, ४ दिवस प्रत्यक्ष स्पर्धा, अर्धा दिवस स्पर्धेपूर्वी व अर्धा दिवस स्पर्धेनंतर.	--
४.	<b>प्रवास खर्च जाणे-येणे:-</b> खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, अधिकारी, संघटना पदाधिकारी, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना अंदाजे रु. १०००/- प्रमाणे अथवा दुस-या वर्गाचे प्रत्यक्ष रेल्वे भाडे/ ज्याठिकाणी रेल्वे उपलब्ध नसेल त्याठिकाणी जाण्यायेण्याचे निमआराम बसचे प्रत्यक्ष भाडे, शासकीय अधिकारी यांना शासन नियमाप्रमाणे देय. (१०००X६६०)	६,६०,०००/-
५.	<b>भोजन खर्च:-</b> खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, अधिकारी, संघटना पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांचा भोजन खर्च प्रतिदिन प्रत्येकी रु. ४००/- प्रमाणे ५ दिवस (६६०x४००x५)	१३,२०,०००/-
६.	<b>निवास खर्च:-</b> खेळाडू, व्यवस्थापक, मार्गदर्शक, पंच, अधिकारी, संघटना पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांचा निवास रु. २५०/- प्रमाणे ५ दिवस (२५०x६६०x५)	८,२५,०००/-
७.	<b>कै.भाई नेरुरकर चषक /प्रतिकृती व पदकांचा खर्च.</b> <b>प्रतिकृती:-</b> पुरुष गट प्रथम क्रमांक : रु.२०,०००/- महिला गट प्रथम क्रमांक : रु.२०,०००/- पुरुष गट द्वितीय क्रमांक : रु.१५,०००/- महिला गट द्वितीय क्रमांक : रु.१५,०००/- पुरुष गट तृतीय क्रमांक : रु.१०,०००/- महिला गट तृतीय क्रमांक : रु.१०,०००/- किशोर गट प्रथम क्रमांक : रु.२०,०००/- किशोरी गट प्रथम क्रमांक : रु.२०,०००/- किशोर गट द्वितीय क्रमांक : रु.१५,०००/-	२,५२,०००/-

	<p>किशोरी गट द्वितीय क्रमांक : रु.१५,०००/-  किशोर गट तृतीय क्रमांक : रु.१०,०००/-  किशोरी गट तृतीय क्रमांक : रु.१०,०००/-</p> <p><b>पदके -:</b>  प्रथम क्रमांक: (२४ पुरुष /किशोर व २४ महिला/किशोरी) एकुण : ४८ सुवर्णपदके.  द्वितीय क्रमांक: (२४ पुरुष /किशोर व २४ महिला/किशोरी) एकुण : ४८ रौप्यपदके.  तृतीय क्रमांक: (२४ पुरुष /किशोर व २४ महिला/किशोरी) एकुण : ४८ कांस्यपदके.  ( एकुण पदके १४४ x ५००) = ७२,०००/-</p>	
	<b>रोख बक्षीसे:-</b>	५,६०,०००/-
	(अ) वरीष्ठगट विजयी संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. २०,०००/- प्रमाणे.( २८ x २०,०००/-)	
	(ब) वरीष्ठगट उपविजयी संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. १५,०००/- प्रमाणे.( २८ x १५,०००/-)	४,२०,०००/-
	(क) वरीष्ठगट तृतीय क्रमांक संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. १०,०००/- प्रमाणे.( २८ x १०,०००/-)	२,८०,०००/-
	(ड) वरीष्ठगट चतुर्थ क्रमांक संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ७,०००/- प्रमाणे.( २८ x ७,०००/-)	१,९६,०००/-
	(इ) वरीष्ठगट पाचवा क्रमांक संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ५,०००/- प्रमाणे.( २८ x ५,०००/-)	१,४०,०००/-
	(फ) वरीष्ठगट सहावा क्रमांक संघातील पुरुष व महिला खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ३,०००/- प्रमाणे.( २८ x ३,०००/-)	८४,०००/-
	(ग) किशोर/किशोरी विजयी संघातील मुले व मुली खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. १०,०००/- प्रमाणे.( २८ x १०,०००/-)	२,८०,०००/-
८.	(ह) किशोर/किशोरी उपविजयी संघातील मुले व मुली खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ८,०००/- प्रमाणे.( २८ x ८,०००/-)	२,२४,०००/-
	(ई) किशोर/किशोरी तृतीय क्रमांक संघातील मुले व मुली खेळाडू/मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ६,०००/- प्रमाणे.( २८ x ६,०००/-)	१,६८,०००/-
	(ज) किशोर/किशोरी चतुर्थ क्रमांक संघातील मुले व मुली खेळाडू तसेच मार्गदर्शक व व्यवस्थापक यांना प्रत्येकी रु. ४,०००/- प्रमाणे.( २८ x ४,०००/-)	१,१२,०००/-
	(ल) वरीष्ठगट सर्वोत्कृष्ट अष्टपैलू १ पुरुष व १ महिला खेळाडू यांना प्रत्येकी रु. २०,०००/- प्रमाणे.( २ x २०,०००/-)	४०,०००/-
	(म) वरीष्ठगट सर्वोत्कृष्ट संरक्षक १ पुरुष व १ महिला खेळाडू यांना प्रत्येकी रु. १५,०००/- प्रमाणे.( २ x १५,०००/-)	३०,०००/-
	(म) वरीष्ठगट सर्वोत्कृष्ट आक्रमक १ पुरुष व १ महिला खेळाडू यांना प्रत्येकी रु. १५,०००/- प्रमाणे.( २ x १५,०००/-)	३०,०००/-

	(ल) किशोर/किशोरी गट अष्टपैलू १ मुलगा व १ मुलगी खेळाडू यांना प्रत्येकी रु. १५,०००/- प्रमाणे.( २ x १५,०००/-)	३०,०००/-
	(म) किशोर/किशोरी गट सर्वोत्कृष्ट संरक्षक १ मुलगा व १ मुलगी खेळाडू यांना प्रत्येकी रु. १०,०००/- प्रमाणे.( २ x १०,०००/-)	२०,०००/-
	(म) किशोर/किशोरी गट सर्वोत्कृष्ट आक्रमक १ मुलगा व १ मुलगी खेळाडू यांना प्रत्येकी रु. १०,०००/- प्रमाणे.( २ x १०,०००/-)	२०,०००/-
९.	सरपंच, पंच सामना अधिकारी, संघटना प्रतिनिधी व शासकीय अधिकारी एकुण १०० यांना मानधन रु. १०००/- प्रमाणे ५ दिवस. (१०००x१००x५)	५,००,०००/-
१०.	क्रीडांगण तयार करणे व देखभाल खर्च. (माती, पाणी, रोलर, चुना व इतर.)	१,००,०००/-
११.	मैदानासाठी व स्पर्धेच्या कामासाठी २५ स्वयंसेवकांचे मानधन रु. ५००/- प्रमाणे ७ दिवस. (५००x२५x५)	६२,५००/-
१२.	प्रेक्षक गॅलरी,क्रीडांगणावरील प्रकाश झोतासाठी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, शामियाने, व्हीआयपी आसन व्यवस्था, निमंत्रितांची आसन व्यवस्था, स्टेज, स्पर्धेसाठी आराखडा तयार करणे व इतर अनुषंगीक बाबींचा खर्च.	८,००,०००/-
१३.	सादिल खर्च:- उदघाटन व समारोप, रोषणाई, प्रसिध्दी, बॅनर्स, साऊंड सिस्टीम, व्हीडीओ रेकॉर्डिंग व फोटो छपाई, प्रमाणपत्र छपाई, झेरॉक्स, आवश्यक क्रीडा साहित्य, स्टेशनरी, संगणक/फॅक्स, टेलिफोन, वाहतूक खर्च, चहापान व स्पर्धेच्या अनुषंगाने होणारा इतर खर्च इत्यादी.	३,४६,५००/-
	एकुण	७५,००,०००/-

(रामदास धुमाळ)  
कार्यासन अधिकारी ,महाराष्ट्र शासन